

आरोग्य विभागातील गट-ड संवर्गाच्या  
पदांसाठी शैक्षणिक अर्हता निश्चित  
करणेबाबात.....

**महाराष्ट्र शासन**  
**सार्वजनिक आरोग्य विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: पदभरती २०२१/प्र.क्र.४४/सेवा-५**  
गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत,  
मंत्रालय, मुंबई ४०० ००१  
तारीख: २४ फेब्रुवारी, २०२१

**वाचा :-**

- १) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०१४/प्र.क्र.३२२/का-१२, दिनांक ०६.०६.२०१७ व दिनांक ०६.१.२०१८.
- २) आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय यांचा दिनांक २२.०१.२०२१ चा प्रस्ताव.

**प्रस्तावना :-**

राज्यात कोवीड साथरोगामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. यापाश्चात्तुर्भावी आरोग्य विभागाच्या अधिनस्त आरोग्य सेवा आयुक्ताकडील गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांपैकी ५० टक्के तातडीने पदभरती करण्यात मान्यता मिळालेली आहे.

आरोग्य विभागातील गट-ड मधील सर्वच पदांचे कामकाज व जबाबदारीमध्ये वाढ झाली असल्याने, त्यांची किमान शैक्षणिक अर्हता वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सामान्य शासन विभागाने शासनाचे विविध विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील गट-ड च्या विवक्षित पदांसाठी वाचा येथे नमूद अधिसूचनेनुसार स्वच्छक व सफाईगार या पदांसाठी सातवी उत्तीर्ण व उर्वरित गट-ड च्या पदांसाठी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण (शालान्त परीक्षा उत्तीर्ण) असणे ही शैक्षणिक अर्हता लागू केलेली आहे.

विभागाकडील बहुतांश गट-ड चे सेवाप्रवेश नियम हे साधारणतः १९६५ या कालावधीतील असल्याने तात्कालीन परिस्थितीत लागू असलेली इयत्ता चौथी पास ही शैक्षणिक अर्हता सेवा प्रवेश नियमात नमूद आहे. विभागाकडून विविध पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम अधिसूचित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. तथापि, आता तातडीने पदभरती करणे आवश्यक असल्याने, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक ०६.०६.२०१७ व दिनांक ०६.०१.२०१८ अधिसूचनेन्वये गट-ड पदांकरीता लागू कलेली किमान शैक्षणिक अर्हता विभागाच्या अधिपत्याखालील गट-ड पदभरतीकरताही लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

## शासन निर्णय:-

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील गट-ड पदभरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाची दिनांक ०६.०६.२०१७ व दिनांक ०६.०९.२०१८ च्या अधिसूचनेत नमूद असलेली गट-ड संवर्गातील स्वच्छक व सफाईगार या पदांकरीता मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची इयत्ता सातवी उत्तीर्ण व उर्वरित गट-ड च्या पदांसाठी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण (शालान्त परीक्षा उत्तीर्ण) असणे ही शैक्षणिक अर्हता या शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात येत आहे.

विभागाकडून सुधारित सेवा प्रवेश नियम अधिसूचित करण्याची कार्यवाही यथावकाश करण्यात येत आहे..

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०२२२११३१०१६१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अर्चना वालझाडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव
२. मा.राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव
३. मा.अप्पर मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग) यांचे स्वीय सहायक
४. मा.प्रधान सचिव (आरोग्य) यांचे स्वीय सहायक
५. आयुक्त तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
६. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे.
७. सहसंचालक आरोग्य सेवा (सर्व मंडळे)
८. उपसंचालक, आरोग्य सेवा (सर्व मंडळे).
९. कार्यक्रम प्रमुख, आरोग्य सेवा (सर्व)
१०. जिल्हा शल्य चिकित्सक (सर्व).
११. जिल्हा हिवताप अधिकारी (सर्व)
१२. जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
१३. महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.

- १४.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १५.निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- १६.सार्वजनिक आरोग्य विभाग, सेवा-१, सेवा-५, मंत्रालय, मुंबई.
- १७.निवडनस्ती (आरोग्य-५).